

कालवा संकल्पचित्र मंडळाची
स्थापना करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक :-जविप्र२०१५/(४५/१५)/सुधा-१/जवि,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ४ एप्रिल, २०१६

वाचावे:- १) शासन निर्णय वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ क्रमांक.१०९२/सीआर/८०६/व्यय-६,
दि.१५.१०.१९९२

प्रस्तावना :-

अधिक्षक अभियंता, कोयना(वि.व.यां.) उभारणी मंडळ, सातारा हे कार्यालय कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-४ च्या उभारणीसाठी सन १९९० मध्ये निर्माण करण्यात आलेले होते. कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-४ चे कार्यान्वयीकरण झालेले असल्यामुळे सदर आस्थापनांतर्गत फिरवा फिरवीने अन्यत्र वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

जलसंपदा विभागाचे VISION २०२० निश्चित करण्यासाठी व प्रशासकीय सुधारणा आणण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिका-यांची मा.मंत्री(जलसंपदा), प्रधान सचिव(जलसंपदा) व प्रधान सचिव (जसंव्य व लाक्षेवि) यांच्या उपस्थितीत दि.३१.०५.२०१३ व दि.१.६.२०१३ रोजी वाल्मी औरंगाबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत व्यापक चर्चा होऊन शासन परिपत्रक क्र.ई-प्रशा-१०१३/(१९६/२०१३)/लपा-१, दि.१२.६.२०१३ अन्वये वरिष्ठ अधिका-यांचे आठ अभ्यासगट निश्चित करण्यात आले. यापैकी अभ्यासगट क्र.८ हा जलसंपदा विभागातील संशोधन व विकास (Research and Development) याबाबत होता. जलसंपदा विभागाचे मंजूर अनुदानातील मोठा घटक (अंदाजे ३० ते ४० टक्के) कालवा कामावर खर्च होत असल्याने राज्यात कालवा संकल्पचित्रासाठी एक मध्यवर्तीय संकल्पचित्र मंडळ असावे अशी संकल्पना विचारमंथनातून पुढे आली.

राज्यात स्वतंत्र कालवा संकल्पचित्र मंडळ निर्मितीची निकड विचारात घेऊन उपलब्ध आस्थापनेतून कालवा संकल्पचित्र मंडळाची निर्मिती करणे शासनाचे विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

१. कोयना(वि.व.यां.) उभारणी मंडळ, सातारा हे मंडळ कार्यालय बंद करून या कार्यालयाची आस्थापना नव्याने प्रस्तावित मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक या मंडळासाठी वर्ग करणेत येत आहे.
२. कोयना (वि.व.यां.) उभारणी मंडळ, सातारा अंतर्गत सद्या कार्यरत उभारणी विभाग (वि.व.यां.) क्र.१, अलोरे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी तसेच उभारणी विभाग (वि.व.यां.) क्र.३ कोयनानगर, ता.पाटण, जि.सातारा या कार्यालयाचे मुख्यालयात कोणताही बदल नाही. मात्र या दोन्ही विभागांचे प्रशासकीय नियंत्रण अधिक्षक अभियंता, उभारणी मंडळ, कोल्हापूर यांचेकडे वर्ग करणेत येत आहे.
३. कोयना (वि.व.यां.) उभारणी मंडळ, सातारा अंतर्गत उभारणी विभाग (वि.व.यां.) क्र.२ अलोरे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी हा विभाग त्या अंतर्गत सर्व उप विभागासह विदर्भातील उपसा

- सिंचन योजना करता विदर्भात स्थलांतरित करणेत येत आहे. याबाबतचा सविस्तरतपशील परिशिष्ट-१ नुसार राहिल. या कार्यालयाचा सद्याचा कार्यभार अन्य विभागाकडे हस्तांतरित करणेबाबतचे आदेश मुख्य अभियंता (विद्युत),जलविद्युत प्रकल्प,मुंबई यांनी त्वरित निर्गमित करावेत.
४. सद्या अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (दरवाजे), नाशिक यांचे नियंत्रणाखालील संकल्पचित्र विभाग (कालवा बांधकाम १), मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना,नाशिक हा विभाग यापुढे अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे),नाशिक यांचे नियंत्रणाखाली राहिल.
 ५. अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ,पुणे यांचे नियंत्रणाखालील कोयना संकल्पचित्र विभाग क्र.१, पुणे व कोयना संकल्पचित्र विभाग क्र.२ पुणे हे दोन विभाग अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक यांचे नियंत्रणाखाली नाशिक मुख्यालयी वर्ग करणेत येत आहे.
 ६. अधीक्षक अभियंता,पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ,पुणे अंतर्गत प्रकल्प संकल्पचित्र कालवे विभाग क्र.१,पुणे हे कार्यालय अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे),नाशिक यांचे नियंत्रणाखाली नाशिक मुख्यालयी वर्ग करणेत येत आहे.
 ७. अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक व त्या अंतर्गत विभागांची रचना परिशिष्ट २ नुसार राहिल.
 ८. मुख्यालयात बदल होणा-या कार्यालयातील अतांत्रिक आस्थापना परिमंडळीय रिक्त पदावर समायोजित करण्याची कार्यवाही परिमंडळ अधिका-यांनी त्वरित करावी.
 ९. वर्ग-३ व ४ च्या कर्मचा-यांचे मुख्यालय शक्यतो बदलणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
 १०. सदर आदेश दि.१ मे, २०१६ पासून अंमलात येतील. ज्या कार्यालयांचे मुख्यालयात बदल झालेला आहे. अशी कार्यालये नविन मुख्यालयी दि.१ मे २०१६ पासून कार्यरत होतील. याबाबतची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहिल.
 ११. अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे),नाशिक या कार्यालयाच्या आस्थापनेचा खर्च “मागणी क्र.आय-३ २७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे (८०) सर्वसाधारण (००६) संयंत्रणा (०१) आस्थापना (०१) (०१) अधीक्षक अभियंता, मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (दरवाजे), नाशिक (२७०१ - २८७५) (योजनेत्तर)” या लेखाशिर्षाखाली टाकावा.
 १२. विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग व त्या अंतर्गत उप विभागाच्या आस्थापनेचा खर्च “मागणी क्र.आय-५ (नियत अस्थायी आस्थापना) ४७०१ - मोठे व मध्यम पाटबंधारे या वरील भांडवली खर्च (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका, (०४) योजनेत्तर

वेतनावरील खर्चासाठी भाग भांडवली अंशदान, (०४) (०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (४७०१ आय १७१)” या लेखाशिर्षावर टाकावा.

१३. सदर शासन निर्णय संदर्भिय शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागास प्रदान केलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयामुळे आस्थापनेचा हेतू बदल यथावकाश लाक्षणीय पूरक मागणीद्वारे विधीमंडळाचे निदर्शनास आणावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४०४११२३२९४५२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र. रा. शुक्ला)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) सर्व कार्यकारी संचालक/महासंचालक, जलसंपदा विभाग
- २) सर्व सहसचिव/उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) सर्व मुख्य अभियंता व परिमंडळीय अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
- ४) स्वीय सहायक, प्रधान सचिव(जलसंपदा/लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) खाजगी सचिव, मा.मंत्री, जलसंपदा(कृ.खो.पा.वि.म.वगळून), मंत्रालय, मुंबई
- ६) खाजगी सचिव, मा.मंत्री, जलसंपदा(कृ.खो.पा.वि.म.), मंत्रालय, मुंबई
- ७) खाजगी सचिव, मा.राज्यमंत्री, जलसंपदा, मंत्रालय, मुंबई.

परिशिष्ट-१

शासन निर्णय क्र. जविप्र२०१५/(४५/१५)/सुधा-१/जवि, दि. ४ एप्रिल, २०१६
विद्युत व यांत्रिकी कार्यालयाच्या संरचनेतील बदल

अ. क्र.	सद्याची कार्यालयीन रचना		प्रस्तावित कार्यालयीन रचना		कार्यभार
	कार्यालयाचे नाव	कोणत्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे	कार्यालयाचे नाव	कोणत्या कार्यालयाच्या नियंत्रणा खाली आहे	
१.	अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) उभारणी मंडळ, सातारा	मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई	अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक	मुख्य अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक	
२.	कार्यकारी अभियंता, उभारणी विभाग (विवयां) क्र.१, अलोरे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी	अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) उभारणी मंडळ, सातारा	कार्यकारी अभियंता, उभारणी विभाग (विवयां) क्र.१, अलोरे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी	अधीक्षक अभियंता, उभारणी मंडळ, कोल्हापूर	कार्यभारात बदल नाही
३.	कार्यकारी अभियंता, उभारणी विभाग (विवयां) क्र.३, कोयनानगर, ता.पाटण, जि. सातारा	अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) उभारणी मंडळ, सातारा	कार्यकारी अभियंता, उभारणी विभाग (विवयां) क्र.३, कोयनानगर, ता.पाटण, जि. सातारा	अधीक्षक अभियंता, उभारणी मंडळ, कोल्हापूर	कार्यभारात बदल नाही
४.	कार्यकारी अभियंता, उभारणी विभाग (विवयां) क्र.२, अलोरे व त्या अंतर्गत ३ उपविभाग १. उप अभियंता, उभारणी उपविभाग (विवयां) क्र.१, अलोरे	अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) उभारणी मंडळ, सातारा	कार्यकारी अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन विभाग, यवतमाळ व ३ उपविभाग १. उप अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन उपविभाग क्र.१, वाशिम	अधीक्षक अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ, नागपूर	अमरावती प्रदेशातील उपसा सिंचन योजनेची कामे

२. उप अभियंता, उभारणी उपविभाग (विवयां) क्र.२, अलोरे		२. उप अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन उप विभाग क्र.२, पूसद		
३. उप अभियंता, उभारणी उप विभाग (विवयां) क्र.४,अलोरे		३. उप अभियंता, विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन उपविभाग क्र.३, यवतमाळ		

परिशिष्ट-२

शासन निर्णय क्र. जविप्र२०१५/(४५/१५)/सुधा-१/जवि, दि. ४ एप्रिल, २०१६
अधिक्षक अभियंता(कालवे) मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक या मंडळाची रचना

अ. क्र.	सद्याची कार्यालयीन रचना		प्रस्तावित कार्यालयीन रचना		कार्यभार
	कार्यालयाचे नाव	कोणत्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे	कार्यालयाचे नाव	कोणत्या कार्यालयाच्या नियंत्रणा खाली आहे	
१.	अधीक्षक अभियंता, कोयना विवयां) उभारणी मंडळ, सातारा	मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई	अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक	मुख्य अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक	
२.	संकल्पचित्र विभाग (कालवा बांधकाम १), मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना, नाशिक	अधीक्षक अभियंता (दरवाजे), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक	कालवा संकल्पचित्र विभाग क्र.१, नाशिक	अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक	राज्यातील सर्व प्रकल्पावरील १ घमी/से. पेक्षा जास्त विसर्ग असणा-या कालव्यावरील जलसेतू, सायफन व बोगदा बांधकामांची संकल्पचित्रे व ३ घमी/से. पेक्षा जास्त विसर्ग असणा-या अन्य बांधकामांची संकल्पचित्रे
३.	प्रकल्प संकल्पचित्र कालवे विभाग क्र.१, पुणे	अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे	कालवा संकल्पचित्र विभाग क्र.२, नाशिक	अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक	राज्यातील सर्व प्रकल्पावरील १ घमी/से. पेक्षा जास्त विसर्ग असणा-या कालव्यावरील जलसेतू, सायफन व बोगदा बांधकामांची संकल्पचित्रे व ३ घमी/से. पेक्षा जास्त विसर्ग असणा-या अन्य बांधकामांची संकल्पचित्रे

४.	कोयना संकल्पचित्र विभाग क्र.१ पुणे	अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे	कालवा संकल्पचित्र विभाग क्र.३, नाशिक	अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक	राज्यातील सर्व प्रकल्पांच्या मुख्य कालवे, शाखा कालवे व वितरिकाची CBL, Cut off व काटछेद संकल्पन
५.	कोयना संकल्पचित्र विभाग क्र.२ पुणे	अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे	कालवा संकल्पचित्र विभाग क्र.४, नाशिक	अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (कालवे), नाशिक	नलिका वितरण व सूक्ष्म सिंचन प्रणालीचे संकल्पन

टीप:- १) मुख्य अभियंता (संकल्पन) हे क्षेत्रिय मुख्य अभियंता यांचे अभिप्राय विचारात घेऊन संकल्पनास मान्यता देतील.

- २) राज्यातील सर्व प्रकल्पांच्या मुख्य कालवे, शाखा कालवे व वितरिकांची CBL, Cut off Statement व काटछेद संकल्पन मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे) हे मंडळ करेल. लघु कालव्याबाबत ही कार्यवाही प्रादेशिक संकल्पचित्र विभाग करतील व त्यास संबंधित अधीक्षक अभियंता मान्यता देतील.
- ३) मध्यवर्तीय संकल्पचित्र संघटना (कालवे) हे मंडळ प्रादेशिक संकल्पचित्र विभागांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करतील.